

पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व  
टप्प्यांवर लागू करणेबाबत....

**महाराष्ट्र शासन**

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्र.बीसीसी-२००१/१८८७/प्र.क्र.६४/०१/१६-ब,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २४ ऑगस्ट, २००६

- वाचा :** १) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र. .बीसीसी-२००१/१८८७/ प्र.क्र.६४/०१/१६-ब, दिनांक २५/५/२००४,  
२) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र. .बीसीसी-२००१/१८८७/प्र.क्र.६४/०१/१६-ब, दिनांक १४/२/२००५,  
३) शासन पत्र, सा.प्र.वि.क्र. .बीसीसी-२००४/प्र.क्र.११८/०४/१६-ब, दिनांक १४/७/२००५.

**प्रस्तावना :-**

सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.८ (आरक्षण कायदा) च्या कलम-५ मधील पोटकलम (१) नुसार जेथे गढे पदोन्नतीने भरली जातात तेथे पदोन्नतीकरिता अष्टापर्यन्त ज्या टप्प्यांना वा संवर्गांना आरक्षण लागू नव्हते त्या सर्व टप्प्यांना वा संवर्गांना आरक्षणाचे तत्व लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. या शासन निर्णयास श्री.विजय घोगरे व इतर यांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र.८४५२/२००४ दाखल करून आव्हान दिले होते. या याचिकेच्या संदर्भात दिनांक ७/२/२००५ रोजी सुनावणी होऊन मा.उच्च न्यायालयाने "जैसे थे" ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशांच्या अनुषंगाने संदर्भ क्र.२ वरील दिनांक १४/२/२००५ च्या शासन निर्णयान्वये दिनांक २५ मे, २००४ च्या शासन निर्णयामुळे होणाऱ्या पदोन्नतीच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यन्त "जैसे थे" परिस्थिती ठेवावी असे आदेश दिले होते. तदनंतर दिनांक २२/२/२००५ रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक २५ मे, २००४ च्या शासन निर्णयाची पुढील आदेश होईपर्यन्त अंमलबजावणी न करण्याबाबतचे स्थगिती आदेश दिलेले होते. तसेच दिनांक २०/४/२००५ रोजी मा.उच्च न्यायालयाने हे स्थगिती आदेश कायम ठेवले होते. या स्थगिती आदेशांच्या अनुषंगाने पदोन्नतीमध्ये येणाऱ्या अडचणीच्या पाश्वभूमीवर शासनाने "सिव्हील ॲप्लीकेशन क्र.१७८३/२००६ (इन रीट पिटीशन क्र.८४५२/२००४)" दाखल केले होते. या सिव्हील ॲप्लीकेशनच्या अनुषंगाने दिनांक १७ ऑगस्ट, २००६ रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे आदेश दिलेले आहेत.

" In view of the above, we permit the applicant..State of Maharashtra to fill in all promotional posts by suitable candidate. However, while filling up the said promotional posts, it shall be made apparently clear to the appointee that the said promotion is subject to final result in the above writ petition and said appointment will no way create any right."

**शासन निर्णय :-**

मा.मुंबई उच्च न्यायालयाचे वरील आदेश पहाता, यापूर्वी वर नमूद केलेले दिनांक १४/२/२००५ चे आदेश रद्द करण्यात येत आहेत.

(क्र.ग.प.)

मंत्रालयीन विभागांनी त्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय/निमशासकीय इत्यादी कार्यालयांच्या निर्दर्शनास सदर आदेश आणून देण्यात यावेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००६०८२४१५३५०७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

ठो. ३८८ (२१३)

( गो. आ. लोखंडे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

उप मुख्यमंत्रांचे सचिव,

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

मुख्य सचिव/अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व जिल्हा न्यायालये,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,

\* प्रबंधक, लोकायुक्त आणि उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

\* प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई, नागपूर, औरंगाबाद,

\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

उप संचालक, अनुसूचित जाती/जमाती आयोग भारत सरकार, चिपटूणकर भवन, शास्त्री

मार्ग, तांबे पेठ, पुणे - ४११०३०.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

संचालक, समाज कल्याण, पुणे,

संचालक, सेवायोजन, मुंबई,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक ,

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,

सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) सर्व विभागीय आयुक्तांची कार्यालये,

महालेखापाल, महाराष्ट्र १/२ ( लेखा व अनुज्ञेयता ), मुंबई / नागपूर,

महालेखापाल, महाराष्ट्र १/२ ( लेखा परीक्षा ), मुंबई / नागपूर,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती.

\* पत्राने.

H 1436-1 ३८

-----